

آية الكرسي आयतुल कुर्सी

اللَّهُ لَا إِلَهَ إِلَّا هُوَ الْحَيُّ الْقَيُّومُ لَا تَأْخُذُهُ سِنَّةٌ وَلَا نَوْمٌ لَهُ مَا فِي السَّمَوَاتِ وَمَا فِي
الْأَرْضِ مَنْ ذَا الَّذِي يَشْفَعُ عِنْدَهُ إِلَّا بِإِذْنِهِ يَعْلَمُ مَا بَيْنَ أَيْدِيهِمْ وَمَا خَلْفَهُمْ
وَلَا يُحِيطُونَ بِشَيْءٍ مِنْ عِنْدِهِ إِلَّا بِمَا شَاءَ وَسِعَ كُرْسِيُّهُ السَّمَوَاتِ وَالْأَرْضَ وَلَا
يَئُودُهُ حِفْظُهُمَا وَهُوَ الْعَلِيُّ الْعَظِيمُ

उच्चार

अल्लाहु ला इला, इल्ला हू, अल-हय्युल-कय्यूम। ला ताखुझुहु सिनातुन वला नौम। लहु मा फिस-समावाति वमा फिल-अर्ज।
मन झाल्लझी यश्फऊ इंदहु इल्ला बी-इझिनी। यअलमु मा बायना आयदिहीम वमा खल्फहुम, वला युहीतूना बिशयिन मिन
इल्मिही इल्ला बिमा शा'आ। वसिया कुर्सियुहुस-समावाति वल-अर्ज, वला यऊदुहु हिफ़झुहुमा, व हूवा अल-अलिय्युल-
अजीम।

मराठी अनुवाद

अल्लाह, त्याच्याशिवाय कोणताही उपास्य नाही, तो सदा जिवंत, सर्व काही सांभाळणारा आहे। त्याला ना झोप येते, ना निद्रा.
आकाश आणि पृथ्वीवर जे काही आहे, ते सर्व त्याचेच आहे. कोण आहे जो त्याच्या परवानगीशिवाय त्याच्याकडे शिफारस
करू शकेल? तो त्यांच्यासमोर आणि मागे काय आहे हे जाणतो. त्याच्या ज्ञानातील काहीही ते ग्रहण करू शकत नाहीत, जे तो
इच्छितो त्याशिवाय. त्याचे सिंहासन आकाश आणि पृथ्वीला व्यापते, आणि त्यांचे रक्षण करणे त्याच्यासाठी कठीण नाही. तो
सर्वोच्च, महान आहे।

